



# राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २३ मे २०१७.

## भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिकेसाठी आज मतदान

### नागभीड, नेवासा, रेणारपूर, शिराळा आणि धारणीतही मतदान

मुंबई, दि. २३: भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणारपूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगरपरिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. २४) मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे २०१७ रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात २ हजार २९१ कंट्रोल युनिट; तर ७ हजार १४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.

### नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान

नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेचे अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणारपूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. चारही ठिकाणी प्रत्येकी १७ जागा आहेत. एकूण ६८ जागांसाठी २७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ५८ हजार ७९४ मतदार असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या ७ नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण ११ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल, असे ते म्हणाले.

### ‘धारणी’तही तयारी पूर्ण

धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. एकूण दहा जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १ लाख १ हजार ३१६ मतदारांसाठी १४६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

महानगरपालिका निवडणुकांबाबत तपशील						
महानगरपालिका	लोकसंख्या	मतदार	जागा	उमेदवार	मतदान केंद्रे	कर्मचारी
पनवेल	५,०९,९०१	४,२५,४५३	७८	४१८	५७०	३,२४२
भिवंडी-निजामपूर	७,०९,६६५	४,७९,२५३	९०	४६०	६४४	४,०२८
मालेगाव	५,९०,९९८	३,९१,३२०	८४	३७३	५१६	३,४२५
एकूण	१८,१०,५६४	१२,९६,०२६	२५२	१,२५१	१,७३०	१०,६९५